



महाराष्ट्र शासन

"आपली सेवा आमचे कर्तव्य"

## शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर

सक्करदरा चौक, उमरेड रोड, राजे रघुजी नगर, नागपूर-४४००२४

कार्यालय : (०७१२) २७४९१९८

अधिष्ठाता : (०७१२) २७५७००२

ई मेल : govtayurcollegenagpur@gmail.com

क्र.शा.आमना/आस्था/कंत्राटीपध्दत/रिक्त पदे/जाहिरात/ 4006 /२०२६,

दि. 4/9/2024

### कंत्राटी पध्दतीने अध्यापकीय पदे भरणेबाबत

संदर्भ :-

- १) शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रं.एमईएस ५०८/प्र.क्रं.९४/०८/वैसेवा-१, दिनांक ७ सप्टेबर २०११
- २) शासन निर्णय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग क्रं.आयुसे-१०२४/प्र.क्र.१३० (भाग-१)/आयु-१, दि.०४.११.२०२२

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथील विविध विषयांच्या सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदांवर ११ महिन्यांसाठी कंत्राटी पध्दतीवर तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून परिशिष्ट "अ" च्या नमुन्यात अर्ज भरून, आवश्यक मुळ प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकीत प्रतींसह अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे खाली नमुद विषयाकरीता थेट मुलाखती (Walk-in-Interview) दि.०९.०९.२०२६ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे.

तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने उपलब्ध असलेल्या पदांचा विषय व तपशिल खालीलप्रमाणे आहे.

### अध्यापकीय रिक्त पदे

| विषय           | सहयोगी प्राध्यापक रिक्त पदे | सहाय्यक प्राध्यापक रिक्त पदे |
|----------------|-----------------------------|------------------------------|
| शारिररचना      | ०१                          | ०१                           |
| शारीरक्रिया    | ...                         | ०१                           |
| रसशास्त्र      | ०१                          | ...                          |
| एकुण रिक्त पदे | ०२                          | ०२                           |

टिप :- मुलाखतीच्या दिवसापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून/पदोन्नतीने किंवा स्थलांतराने संबधीत विषयातील सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक पदाचा पात्र उमेदवार उपलब्ध झाल्यास, त्या संबधीत विषयातील सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक पदासाठी केलेल्या अर्जाचा कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही.



| पदनाम           | सहयोगी प्राध्यापक                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     |
|-----------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| वयोमर्यादा      | कमाल वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत (परंतू सदर अध्यापकांची त्यांच्या वयाच्या ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचा किमान ११ महिन्यांचा सेवा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल)                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    |
| शैक्षणिक अर्हता | १) महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ (१९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.अठ्ठावीस) या अधिनियमाच्या परिशिष्टाच्या भाग-अ, भाग-अ-१, भाग-ब किंवा भाग-क मध्ये नमुद केलेल्या अर्हतांपैकी एक अथवा भारतीय वैद्यक केंद्रिय परिषद अधिनियम, १९७० (१९७० चा ४८) या अधिनियमाखाली, भारतीय केंद्रीय वैद्यक परिषदेने वेळोवेळी निर्देशित केलेली समतुल्य अर्हता.<br>२) सांविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित आयुर्वेदिक विषयातील पदव्युत्तर पदवी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी अर्हता धारण करणे गरजेचे आहे.<br>३) ज्या उमेदवारांचे आयुर्वेदाविषयीचे स्वतःचे मूलभूत संशोधनाचे निबंध किंवा पुस्तके प्रसिद्ध झालेली असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.<br>४) राष्ट्रीय आयोगाने निश्चित केलेला शिक्षक सांकेतांक (Teacher Code) असणे आवश्यक आहे.<br>५) मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. म्हणजेच त्यानुसार त्या भाषा सहजरित्या लिहीण्यास, बोलण्यास व वाचण्यास समर्थ असला पाहिजे. |
| अनुभव           | शैक्षणिक अर्हतेमधील (१ व २) येथे दर्शविलेली अर्हता प्राप्त करून घेतल्यानंतरचा, मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित आयुर्वेदिक विषयाचा सहाय्यक प्राध्यापक या पदाचा पाच वर्षांहून कमी नसेल इतका अध्यापनाचा अनुभव त्यापैकी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित आयुर्वेदाच्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव आवश्यक राहिल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        |
| मानधन           | प्रतिमाह रु.१,२०,०००/- (या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते व आर्थिक फायदे अनुज्ञेचे असणार नाहीत.) तसेच सदर मानधन हे "१० - कंत्राटी सेवा" या लेखाशिर्षाखाली अनुदान उपलब्धतेच्या अधिन राहून अदा करण्यात येईल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       |

| पदनाम           | सहाय्यक प्राध्यापक                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              |
|-----------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| वयोमर्यादा      | कमाल वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत (परंतू सदर अध्यापकांची त्यांच्या वयाच्या ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचा किमान ११ महिन्यांचा सेवा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल)                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              |
| शैक्षणिक अर्हता | १) महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ (१९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.अठ्ठावीस) या अधिनियमाच्या परिशिष्टाच्या भाग-अ, भाग-अ-१, भाग-ब किंवा भाग-क मध्ये नमुद केलेल्या अर्हतांपैकी एक अथवा भारतीय वैद्यक केंद्रिय परिषद अधिनियम, १९७० (१९७० चा ४८) या अधिनियमाखाली, भारतीय केंद्रीय वैद्यक परिषदेने वेळोवेळी निर्देशित केलेली समतुल्य अर्हता.<br>२) सांविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित आयुर्वेदिक विषयातील पदव्युत्तर पदवी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी अर्हता धारण करणे गरजेचे आहे.<br>३) ज्या उमेदवारांचे आयुर्वेदाविषयीचे स्वतःचे मूलभूत संशोधनाचे निबंध किंवा पुस्तके प्रसिद्ध झालेली असतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.<br>४) ज्या उमेदवारांकडे शिक्षक सांकेतांक नसेल अशा उमेदवारांनी राष्ट्रीय आयोगाची NTET (National Teacher Eligibility Test) पात्रता परिक्षा दिलेली असावी व त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहिल. तसेच परिक्षेचा निकाल लागल्यानंतर परिक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहिल. |



|       |                                                                                                                                                                                                                |
|-------|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
|       | ५) मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. म्हणजेच त्यानुसार त्या भाषा सहजरित्या लिहीण्यास, बोलण्यास व वाचण्यास समर्थ असला पाहिजे.                                                          |
| मानधन | प्रतिमाह रु.१,००,०००/- (या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते व आर्थिक फायदे अनुज्ञेय असणार नाहीत.) तसेच सदर मानधन हे "१० - कंत्राटी सेवा" या लेखाशिर्षाखाली अनुदान उपलब्धतेच्या अधिन राहून अदा करण्यात येईल. |

|         |     |                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          |
|---------|-----|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| इतर अटी | १.  | उमेदवार भारताचा नागरिक असावा.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            |
|         | २.  | कंत्राटी पध्दतीने करावयाच्या अध्यापकीय पदांच्या नियुक्तीचा कालावधी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून किंवा आस्थापना मंडळाकडून वा बदलीने तसेच अन्य प्रशासनिक कारणास्तव पात्र उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा ११ महिन्यांच्या कालावधीकरिता, यापैकी जे अगोदर घडेल तो कालावधी राहील.                                                                                                                                                                             |
|         | ३.  | नियुक्तीसाठी बाह्यशक्तीचा दबाव अथवा शिफारस आणणारे उमेदवार नियुक्तीसाठी आपोआप अपात्र ठरतील.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               |
|         | ४.  | अध्यापकीय पदावर नियमित उमेदवारांची नियुक्ती झाल्यास त्या तारखेस अथवा ११ महिन्यांनंतर कंत्राटी स्वरूपाची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.                                                                                                                                                                                                                                                                                                                   |
|         | ५.  | कंत्राटी पध्दतीने नियुक्त उमेदवाराने प्रस्थापित मानकानुसार अध्यापन, रुग्णसेवा (आकस्मिक रुग्णसेवेसह) तसेच विभागप्रमुख व अधिष्ठाता यांनी नेमून दिलेली विवक्षित कामे पार पाडणे आवश्यक राहील. तसेच नियमित नियुक्त आणि कार्यरत अध्यापकांप्रमाणेच उमेदवारांचे कामाचे तास राहतील. (परिशिष्ट - ब)                                                                                                                                                                |
|         | ६.  | वरिलप्रमाणे विहित कामकाज पार पाडल्यानंतर महाविद्यालयीन व रुग्णालयीन कर्तव्य व जबाबदा-यांवर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन उमेदवारास खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्याची मुभा राहील.                                                                                                                                                                                                                                                               |
|         | ७.  | अ) कंत्राटी पध्दतीवरील नियुक्त उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठी कोणताही हक्क राहणार नाही. तसेच सदर कालावधी कोणत्याही सेवा प्रयोजनासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. अशा आशयाचे बंधपत्र या कार्यालयास सादर करावे लागेल. (परिशिष्ट - क)<br>ब) कंत्राटी पध्दतीने नियुक्त होणा-या अध्यापकांची नंतरच्या काळात नियमित नियुक्ती झाल्यास त्याला पूर्वीच्या सेवेचे कोणतेही लाभ अनुज्ञेय असणार नाहीत. अशा आशयाचे बंधपत्र या कार्यालयास सादर करावे लागेल. (परिशिष्ट - क) |
|         | ८.  | उमेदवाराचे कामकाज समाधानाकारक नसल्यास, गंभीर स्वरूपाची अनियमितता व गैरवर्तणूक या कारणासाठी नियुक्ती कोणत्याही पूर्व सुचनेशिवाय संपुष्टात येईल.                                                                                                                                                                                                                                                                                                           |
|         | ९.  | उमेदवारास सार्वजनिक सुट्टी आणि रविवार व्यतिरिक्त फक्त ८ नैमित्तिक रजा अनुज्ञेय राहतील. इतर कोणत्याही प्रकारच्या रजा अनुज्ञेय राहणार नाहीत. परंतु अशा शासकीय सुट्ट्यांमध्ये गरजेप्रमाणे महाविद्यालयात किंवा रुग्णालयात सेवा देणे गरजेचे राहील.                                                                                                                                                                                                            |
|         | १०. | कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/माहिती व आधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.                                                                                                                                                                                                                                                                                                             |



|     |                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                   |
|-----|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| ११. | कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकार प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान केले जाणार नाहीत.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                         |
| १२. | शासन निर्णय दि.१५.०२.१९९५ अन्वये सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांची करार पध्दतीने नियुक्ती झाल्यास त्यांना सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेले वेतन वजा निवृत्तीवेतन अशी जी एकूण रक्कम येईल ती रक्कम परिश्रामिक म्हणून देण्यात येईल. मात्र परिश्रामिकांची रक्कम कंत्राट पध्दतीने नियुक्ती करण्यात येणा-या पदाच्या परिश्रामिकांच्या कमाल टप्प्यांपेक्षा जास्त असणार नाही.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               |
| १३. | कंत्राटी पध्दतीने नियुक्ती दिलेल्या उमेद्वारास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी ३ महिन्यांची आगाऊ नोटीस अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर यांचेकडे देणे बंधनकारक राहिल. ते शक्य नसल्यास ३ महिन्यांच्या मानधनाची रक्कम शासकीय कोषागारात जमा केल्यानंतर त्यांचा/तीचा राजीनामा अधिष्ठातांना मंजूर करता येईल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          |
| १४. | नियुक्ती आदेशात नमुद विहित कालावधीच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास नियुक्तीवरील दावा आपोआप संपुष्टात येईल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              |
| १५. | संदर्भाधिन शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करणेसंबंधीचे तसेच कायम नियुक्तीसाठी न्यायालयात दावा दाखल न करणेसंबंधीचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहिल. तसेच शासन/सक्षम प्राधिकरण/कार्यालयाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देश/आदेशाचे पालन करणे संबंधीतास बंधनकारक राहिल. (परिशिष्ट - ड)                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 |
| १६. | नियुक्ती प्रकियेच्या कोणत्याही टप्प्यावर फेरबदल करण्याचे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार अधिष्ठाता यांचेकडे राखीव आहेत.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           |
| १७. | उमेद्वार अन्य संस्थेत कार्यरत असल्यास संबंधित संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहिल तसेच मुलाखतीवेळी मुळ ना-हरकत प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहिल. (शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे सद्यस्थितीत कंत्राटी पध्दतीने कार्यरत असणा-या व नजिकच्या कालावधीत सेवा समाप्त होणा-या, कंत्राटी अध्यापकांना अनुभव व नाहरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही) तसेच उमेद्वारांची निवड झाल्यास रुजू होतेवेळी संबंधित संस्थेचे मुळ कार्यमुक्ती आदेश सोबत असणे आवश्यक राहिल. त्याचप्रमाणे भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे ऑन लाईन अध्यापक विनियोजन पध्दतीच्या (OTMS) पोर्टल वरून डि-लंक करवून घेणे तसेच महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ चे अंतर्गत (MCIM) पंजीयन आवश्यक राहिल. (ना-हरकत प्रमाणपत्राचा नमुना - परिशिष्ट - इ) |
| १८. | सन २०२६-२७ मध्ये NCISM निरीक्षणावेळी इतर संस्थेमध्ये दर्शविण्यात आलेल्या उमेद्वारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          |
| १९. | कंत्राटी पध्दतीने कार्यरत अध्यापकीय उमेद्वाराने वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांची सेवा आपोआप समाप्त होईल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                   |
| २०. | सदर अध्यापकीय पदे ही कंत्राटी पध्दतीने भरावयाची असल्याने, त्यासाठी कोणतेही आरक्षण लागू राहणार नाही                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                |



|     |                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       |
|-----|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| २१. | कंत्राटी पध्दतीने दोन उमेद्वार नियुक्त असल्याच्या स्थितीस, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून/पदोन्नतीने किंवा स्थलांतराने संबधीत विषयातील सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती झाल्यास गुणानुक्रमे दुस-या स्थानावर असलेल्या उमेद्वारास कार्यमुक्त करण्यात येईल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             |
| २२. | सदर पदांचे मानधन "कंत्राटी सेवा - १०" या लेखाशिर्षाखाली मंजूर झालेल्या अनुदानातून भागविण्यात येणार असल्याने, लेखाशिर्षाखाली अनुदान मंजूर नसल्याचे स्थितीत परिश्रमीकासाठी कार्यालयाकडे तगादा लावता येणार नाही.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                         |
| २३. | कंत्राटी पध्दतीने कार्यरत उमेद्वारांना स्थायित्वाचे तसेच ई.पी.एफ बाबतचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                   |
| २४. | निवड झालेल्या उमेद्वारांच्या विद्यापीठ मान्यताप्राप्त अनुभव व Teacher Code किंवा राष्ट्रीय केंद्रीय चिकित्सा आयोग (NCISM) यांचे मान्यताप्राप्त अनुभव व Teacher Code याबद्दल कुठलिही तक्रार प्राप्त झाल्यास, त्यांची सेवा तात्काळ संपुष्टात येतील.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     |
| २५. | नियुक्ती संदर्भात कोणतेही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास कार्यालयाचा मुळ आदेशच ग्राह्य धरण्यात येईल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    |
| २६. | <p>सहाय्यक प्राध्यापकांचे उमेद्वारांसाठी चाळणीचे निकष खालील प्रमाणे असतील</p> <p>अ) बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमातील वर्षाचे एकूण गुण प्रतिशत अधिक संबंधित विषयाचे गुण प्रतिशत यांचे सरासरी नुसार गुणवत्ताक्रम लावून चाळणी करण्यात येईल.</p> <p>ब) संबंधित विषयाचे वर्षात उत्तीर्ण प्रयत्न (Attempt) एकापेक्षा अधिक असल्यास प्रत्येक अतिरिक्त प्रयत्नासाठी एक अंक वजा करण्यात येईल. संबंधित विषयाचे वर्षाशिवाय अन्य वर्षात एकापेक्षा अधिक प्रयत्न (Attempt) असल्यास प्रत्येक अतिरिक्त प्रयत्नासाठी १/२ (अर्धा) अंक वजा केल्या जाईल.</p> <p>क) गुणवत्ता यादीमध्ये समानता असल्यास खालील प्रमाणे प्राधान्य क्रमाचे निकष लावले जातील</p> <p>१) संबंधित विषयाच्या वर्षाचे एकत्रित (Aggregate) गुण</p> <p>२) एकत्रित गुण समानता असल्यास संपूर्ण व्यावसायीक अभ्यासक्रमाचे एकत्रित (Aggregate) गुण</p> <p>३) संपूर्ण अभ्यासक्रमाचे एकत्रित गुण समान असल्यास वयाधिक्याला प्राधान्य देण्यात येईल.</p> |
| २७. | सहयोगी प्राध्यापक पदांसाठी अत्युच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव काळाचे चाळणी निकष लावण्यात येतील.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                         |

इच्छुक उमेद्वारांनी [www.mahaayush.in](http://www.mahaayush.in) तसेच [www.gacnagpur.org](http://www.gacnagpur.org) या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या विहित नमुन्यातच अर्ज भरून, आवश्यक मुळ प्रमाणपत्र व त्यांच्या स्व-साक्षांकित प्रतीसह अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, सक्करदरा चौक, उमरेड रोड नागपूर - ४४००२४ येथे सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या कंत्राटी पदांच्या मुलाखतीस दि.०९.०९.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे.




प्रथमतः उमेद्वारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल. तपासणीअंती उमेद्वार पात्र ठरल्यासच मुलाखत घेतली जाईल. अर्ज केलेले उमेद्वार अपात्र ठरल्यास त्याची जबाबदारी त्या-त्या उमेद्वाराची राहिल. यास्तव फक्त पात्र उमेद्वारांनीच अर्ज करण्याची दक्षता घ्यावी

निवड झालेल्या उमेद्वारांची यादी दि.०९.०९.२०२६ रोजी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.

मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण :-

| पदनाम                                    | मुलाखतीचा दिनांक व वेळ              | मुलाखतीचे ठिकाण                                                                                                   |
|------------------------------------------|-------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| सहयोगी प्राध्यापक/<br>सहाय्यक प्राध्यापक | दि.०९.०९.२०२६<br>दुपारी १२.०० वाजता | अधिष्ठाता कार्यालय,<br>शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,<br>राजे रघुजी नगर,सक्करदरा चौक, उमरेड<br>रोड, नागपूर - ४४००२४ |



(वैद्य राजेंद्र सोनेकर)

अधिष्ठाता

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर





सत्यमेव जयते

परिशिष्ट - अ

महाराष्ट्र शासन  
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर  
**APPLICATION PROFORMA**

Passport  
Photo

|              |  |         |  |                       |  |
|--------------|--|---------|--|-----------------------|--|
| Post applied |  | Subject |  | NCISM<br>Teacher Code |  |
|              |  |         |  | MCIM Reg.No.          |  |

|                                 |                                                                  |          |            |        |
|---------------------------------|------------------------------------------------------------------|----------|------------|--------|
| Full Name<br>in capital letters |                                                                  |          |            | Sex    |
|                                 |                                                                  |          |            | M/F    |
| POSTAL<br>ADDRESS               |                                                                  |          |            |        |
|                                 |                                                                  |          |            |        |
|                                 |                                                                  |          |            |        |
|                                 | City :                                                           | Dist :   | Pin code : |        |
| CONTACT<br>DETAILS              | Phone :                                                          | Cell No. |            |        |
|                                 | (with STD Code)                                                  |          |            |        |
|                                 | e-mail :                                                         |          |            |        |
| BIRTH DATE<br>(Attach SLC)      | In Numerical :                                                   | /        | /          |        |
|                                 | In Words :                                                       |          |            |        |
|                                 | Completed Age (On the day of application): Years - Months- Days- |          |            |        |
| Religion :                      | Category : SC/ST/VJNT/SBC/OBC/OPEN                               |          |            | Cast : |

**QUALIFICATIONS (Attach all relevant Certificates)**

| COURSE           | Name of the Course     | University<br>or Board | Passing Year | No.of<br>Attempt | Marks out of | Percentage<br>% |
|------------------|------------------------|------------------------|--------------|------------------|--------------|-----------------|
| Undergraduate    | I <sup>st</sup> BAMS   |                        |              |                  | /            |                 |
|                  | II <sup>nd</sup> BAMS  |                        |              |                  | /            |                 |
|                  | III <sup>rd</sup> BAMS |                        |              |                  | /            |                 |
|                  | IV <sup>th</sup> BAMS  |                        |              |                  | /            |                 |
|                  |                        |                        |              |                  | /            |                 |
| Subject<br>----- |                        |                        |              |                  |              |                 |
| Post Graduate    | MD/MS<br>Subject :     |                        |              |                  |              |                 |
| Doctorate        | Ph.D.                  |                        |              |                  |              |                 |
| Computer         |                        |                        |              |                  |              |                 |



## EXPERIENCE

(Attach all relevant Certificates & Approvals. Starting from Present/Latest job at Sr.No.01)

| Sr. No. | Name of the College | Designation/ Post held | Period of Experience |    |          | MUHS Approval Letter No. & Date |
|---------|---------------------|------------------------|----------------------|----|----------|---------------------------------|
|         |                     |                        | From                 | To | Duration |                                 |
| 1.      |                     |                        |                      |    |          |                                 |
| 2.      |                     |                        |                      |    |          |                                 |
| 3.      |                     |                        |                      |    |          |                                 |
| 4.      |                     |                        |                      |    |          |                                 |
| 5.      |                     |                        |                      |    |          |                                 |

Total UG Teaching Experience :

Total PG Teaching Experience :

| Sr. No. | Research Activities / Paper Publications<br>(State Briefly, Attach Separate list & details, if required.) | Total No. |
|---------|-----------------------------------------------------------------------------------------------------------|-----------|
| 1.      | Books or Chapters (Text Book)                                                                             |           |
| 2.      | Research Paper Publications In Peer Review Journal (Attach (first page of Research paper)                 |           |
| 3.      | Paper Presentations in National/International Seminar                                                     |           |

1. Attach self attested copies of all necessary documents. Please attach separate sheet, if required.
2. In - service candidates shall submit NOC
3. Application should be complete in all respect. Write Not Applicable in the column which are blank.
4. Incomplete Applications, Applications without / or un-attested copies of documents will be rejected.

Date :

Applicant Signature



**DUTIES & RESPONSIBILITIES (AS PER MAHARASHTRA GOVT.RULES )**

**ASSOCIATE PROFESSOR :**

- 1) The Associate Professor will have to teach the subject to the student in the college as per the instruction of the Professor/HOD of his/her subject in the college.
- 2) In case of Clinical subjects, he/she will have to impart clinical instruction in his/her subject to the students in the college as per the instruction of the Professor of his/her subject in the college.
- 3) He/she will have to assist the professor/HOD of his subject in the development of his/her department and maintain it up to date.
- 4) He will have to assist the professor of his/her subject in carrying out research in the concerned subject.
- 5) He/She will have to carry out any other duties as may be assigned to him/her by his/her Superiors.
- 6) He/She will have to attend all clinical duties as per requirement.

**ASSISTANT PROFESSOR :**

- 1) To assist the Professor/Associate Professor in theory, Practical and clinical teaching of the subject to the undergraduates.
- 2) To assist the Professor in Ward works in case of clinical subjects.
- 3) To perform duties in the O.P.D. in case of clinical subjects.
- 4) To attend patients in emergency situation whenever required.
- 5) To assist in P.G. teaching Courses.
- 6) To relieve the residents as and when required.
- 7) To help the Professor in research work.
- 8) To perform such other duties in the Hospital and O.P.D. as assigned by the Professor or the Dean.



## परिशिष्ट "क"

मी श्री/श्रीमती/कुमारी..... प्रतिज्ञापूर्वक नमूद करतो/करते की, वर नमूद केलेली माहिती पूर्णतः खरी असून ती खोटी आढळल्यास माझी उमेदवारी नियुक्तीच्या ठिकाणी कोणत्याही टप्प्यावर किंवा नियुक्तीनंतर रद्द करण्यांत येईल आणि माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, याची मला जाणीव आहे. तसेच सदरची नेमणूक निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची कंत्राटी पध्दतीवर असल्यामुळे नियमित नियुक्तीसाठी मला हक्क सांगता येणार नाही आणि जाहिरातीत उल्लेखित कारणास्तव नियमित नियुक्तीचा उमेदवार उपलब्ध झाल्यास माझी तात्पुरत्या स्वरूपाची कंत्राटी नेमणूक आपोआप रद्द होईल, याची मला जाणीव आहे.

ठिकाण :

दिनांक :

उमेदवाराची स्वाक्षरी



## परिशिष्ट "ड"

मी श्री/श्रीमती/कुमारी..... प्रतिज्ञापूर्वक नमूद करतो/  
करते की, संदर्भाधिन शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करुन, कायम नियुक्तीसाठी न्यायालयात  
दावा दाखल करणार नाही. तसेच शासन/सक्षम प्राधिकरण/कार्यालयाकडून वेळोवेळी प्राप्त  
निर्देश/आदेशाचे पालन करीन.

ठिकाण :

दिनांक :

उमेदवाराची स्वाक्षरी



## परिशिष्ट - ई

### ना-हरकत प्रमाणपत्र

प्रमाणिक करण्यात येते की, वैद्य/वैद्या ..... या  
महाविद्यालयात दिनांक ..... पासून ..... या पदावर कार्यरत आहेत.  
वैद्य/वैद्या ..... यांची शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे  
प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदावर करार पध्दतीने नियुक्ती झाल्यास महाविद्यालय त्यांना कार्यमुक्त  
करेल व त्यांच्या या मुलाखतीस महाविद्यालयाची व संस्थेची काहिही हरकत नाही.

संस्थाप्रमुख

.....

.....

ठिकाण :

दिनांक :

प्राचार्य

.....

.....

ठिकाण :

दिनांक :



अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी (०२ संच)

(स्वसाक्षात्कृत प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती)

| Sr.No. | Document Name                                                                          | जोडले आहे/नाही |
|--------|----------------------------------------------------------------------------------------|----------------|
| 1      | Aadhar Card & Pan Card                                                                 |                |
| 2      | SSC Passing Certificate (For D.O.B) / T.C. (any one)                                   |                |
| 3      | Nationalty/Domicile Certificate                                                        |                |
| 4      | BAMS 1 <sup>st</sup> Year to Final Year Marksheet                                      |                |
| 5      | BAMS passing Certificate                                                               |                |
| 6      | Internship Completion Certificate                                                      |                |
| 7      | BAMS Degree Certificate                                                                |                |
| 8      | PG Degree Certificate/Passing Certificate                                              |                |
| 9      | Registration Certificate of State Council                                              |                |
| 10     | MS-CIT or Equivalent Qualification                                                     |                |
| 11     | Experience Certificate                                                                 |                |
| 12     | MUHS/Other University Approval                                                         |                |
| 13     | No Objection Certificate from current institute                                        |                |
| 14     | Additional qualification in concern subject if any (Ph.D.)<br>( If applicable)         |                |
| 15     | Research Paper publication in National or international Peer reviewed index journal    |                |
| 16     | Proof of Text Book/Ref. Book/chapter written in any other book approved by university  |                |
| 17     | Participation in National/International CME/Conference/Seminar/Paper presentation etc. |                |
| 18     | Keynote address/Chairman/Chairperson in National/International Seminars/Conferences    |                |
| 19     | NTET Result if Applicable (for Teacher Code)                                           |                |

उमेदवाराची स्वाक्षरी